

VEER GLOBAL INFRACONSTRUCTION LIMITED

Regd Office:- Shop No 47 Shalibhadra Regency Shalibhadra Nagar,
100Ft Rd Behind Union Bank, Nalasopara (E) Thanecity Maharashtra-401209.
Email: ipoveer@gmail.com Website: www.veerglobaltd.com CIN: U45309MH2012PLC225939

04.05.2021

Web Upload

To,
The Assistant Manager,
The Stock Exchange, Mumbai,
Department of Corporate Affairs, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400001
Email: corp.comm@bseindia.com

**Re: Newspaper extract of Notice for Board Meeting for the period ended 31st March 2021.
Ref: BSE Listing Code No 543241.**

Dear Sir / Madam,
In connection with above, please find here a copy of the newspaper publication of extract of Board Meeting Notice as required under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015 for the period ended on 31.03.2021.

Please take the same on records.
Thanking You,

For: Veer Global Infraconstruction Limited

Vijaybhai Vagjibhai
Bhanshali

Digitally signed by Vijaybhai
Vagjibhai Bhanshali
Date: 2021.05.04 15:19:16
+05'30'

Managing Director / Director / Compliance Officer

Encl: a/a

GRAN ELECTRONICS PRIVATE LIMITED
CIN: U32100MH2004PTC144083
Regd. Address: 171-C, 17th Floor, C Wing, Mittal Court, Nariman Point, Mumbai - 400021

Public Announcement for List of Stakeholders
(Regulation 31 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)

Notice is hereby given by the Liquidator of M/s. Gran Electronics Private Limited under Regulation 31(2) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016, that a List of Stakeholders has been filed with the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench on 04.05.2021.

Pursuant to Regulation 31(5), the List of Stakeholders shall be available for inspection to the persons who have submitted the proof of claims and to the members, partners, directors and guarantors of the Company. The same will also be disseminated on the website of the Board.

Interested Stakeholders may get in touch with the Liquidator at liquidator.gran@gmail.com or ip.reemraj@gmail.com.

Date: 04.05.2021
Place: Mumbai

Sd/-
Jovita Reema Mathias
Liquidator
Gran Electronics Private Limited
IBBI Reg. No.: IBB/PA-002/TP-N00337/2017-2018/10941

V G I L

Veer Global Infraconstruction Limited
Regd Office:- Shop No 47 Shalibhadra
Regency Shalibhadra Nagar, 100F1 Rd
Behind Union Bank, Nalasopara (E)
Thane City Maharashtra-401209.
Email: ipoveer@gmail.com
Website: www.veerglobalinfra.com
CIN Number: U45309MH2012PLC225939

NOTICE
Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled on 22nd May 2021 to consider inter alia, the audited results for the financial year/period ended on 31.03.2021.
For Veer Global Infraconstruction Limited
Sd/-
Place: Mumbai
Date: 01.05.2021
Managing Director

PUBLIC NOTICE
The Notice is hereby given to the public that we are instructed to investigate the title of MR. KRISHNA VINJAMURI with respect to his Flat No. 401, 4TH floor, admeasuring about 639 Sq.ft. Carpet in Panchvati 'A' building belonging to Panchvati 'A' Wing Co-operative Housing Society Ltd. situated at Panch Shrihari Complex, Chandivli, Mumbai - 400 072 more particularly described in the schedule hereunder written, along with five fully paid shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos from 86 to 90 under Share Certificate No. 0018Dt. 01/10/2008 issued by the said society.

Any person having or claiming to have any right, title, interest to or in the under mentioned Flat or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge, etc. should inform to the undersigned within 7 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim. If objection is not received within 7 days, failing which it will be presumed that no such claim exists and the title of our client MR. KRISHNA VINJAMURI to the said Flat will be certified accordingly.

SCHEDULE OF THE PROPERTY
ALL that Flat No. 401, 4th Floor, admeasuring about 639 Sq. Ft. Carpet in Panchvati 'A' Building belonging to Panchvati 'A' Wing Co-operative Housing Society Ltd. situated at Panch Shrihari Complex, Chandivli, Mumbai - 400 072 along with five fully paid shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos from 86 to 90 under Share Certificate No. 0018Dt. 01/10/2008 issued by the said society. The structure of the building is standing on plot of land bearing Sub Plot No.15, CTS No. 11-B/22, 11-B/11/28 to 33, 11-C/11, 11H, 11H/106, 122 to 190, Village - Chandivli, Taluka - Kurva, District-Mumbai Suburban.
Dated this 4th day of May 2021

KIRTI NAGDA & ASSOCIATES
Advocates and Notary
605, 6th floor, "C" wing, Eastern Court CHS Ltd., Above Barista Restaurant, Tejpal Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II
(Ministry of Finance)
3rd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba, Mumbai - 400 005

TRANSFERRED ORIGINAL APPLICATION NO. 1429 OF 2016
NOTICE IN TRANSFERRED CASE

BANK OF INDIAAPPLICANT
VERSUS
M/S. VANDANA EXPORT & ORS.DEFENDANTS

Take notice that the case in O.A. No. 99 Of 2015 between the above parties pending in the MDRT-III has been transferred to this Tribunal as per change of Jurisdiction notified vide Government of India F.No. dated 26.09.2016 (S O - 3065(E) and the said case, is registered as T.O.A. No. 1429 of 2016 on the file of this Tribunal.

Therefore, you are hereby required to appear before the Hon'ble Tribunal either in person or through Advocate duly instructed on 09/06/2021 at 11.00 a.m., failing which appropriate order will be passed.

Given under my hand and the seal of this Tribunal on this 01/02/2021
Next Date Extended upto 09/06/2021

SEAL
Registrar I/c.
DRT-II, Mumbai

To,
1. M/s. VANDANA EXPORT
At-8, Mukti Sagar, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400 069
2. Mr. Ramchandra Tiwari
At-8, Mukti Sagar, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400 069
3. Mr. Ramchandra Jagdish Prasad
At-8, Mukti Sagar, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400 069
4. Mr. Ramji Mishra
Civil Lines, Uttari, Mirzapur, Uttar Pradesh - 231 001
5. Mrs. Savitribai Ramchandra
At- Flat B-201, 2nd Floor, Saraswati Apartment, Dr. Radhakrishnan Road, Andheri (East) Mumbai - 400 069

Tata Motors and Kia
Emerge as The Formidable
PV Players in FY21

BY TEJIMANDI

FY21 was a challenging year for the passenger vehicle industry under the impact of lockdown and supply-related constraints. Despite the numerous challenges, the PV industry was able to make a remarkable comeback on the back of pent-up demand.

The domestic passenger vehicle industry made a strong comeback in FY21. Despite the COVID-19 pandemic, the industry declined only by 2.2% in FY21 compared to the fall of ~18% in FY20.

The resurgence of Tata Motors and the strong performance from Kia were the key notable trends of the year. While Tata Motors managed to increase its market share by 330 bps to 8.3%, Kia Motors emerged as a strong brand as its market share gained by +260 bps to 5.7%. They were duly helped by the new launches during the year.

Among the listed players, Maruti Suzuki lost its market share by 340 bps to 47.7% owing to the lack of new launches, while M&M lost 90 bps market share to 5.8%. India's second-largest selling PV brand Hyundai, managed to maintain its market share at 17.4%.

SUV Segment Leads Tata Motors Resurgence
Tata Motors compact segment grew by 108.5% while it remained flat for the industry. Tata Motors gained a market share of 15.4% in this segment due to the good response to Altroz, launched in Jan 2020.

Tata Motors market share in the Compact UV segment grew by 140 bps as the volumes of the upgraded version of Nexon grew by 47.4% YoY vs the segmental growth of 18.8%. In the UV2 segment, a market share gain of 16.1% was driven by strong momentum in Harrier and the relaunch of Safari.

Emergence of Kia
Kia's strong performance in the domestic PV market was driven by a very good

response to the Sonet. It offset the decline in the average monthly wholesales of Seltos (7.4k units in FY21 vs 10.2k units in FY20). Kia has emerged as a strong player in the UV1 segment with a 17% market share within 18 months of its first launch. Kia is already third in SUVs, with a 14.7% market share. It is closing down on M&M in terms of market share. With a 5.7% market share, it currently holds the fifth position in the domestic PV market.

Segment Specific Growth Trends
Except for the SUVs, other segments reported muted demand during FY21. Volumes in the mini segment declined by 10.7% YoY. Maruti Suzuki further strengthened its market share to 85% in this segment. Hyundai and Renault ceded their market share by (-500 bps) and (-20 bps) respectively to Maruti Suzuki (MSIL).

In the compact segment, all the market players except Tata Motors lost their market share. MSIL lost its market share by 260 bps in this segment after the discontinuation of its diesel variants. Tata Motors market share leaped by 800 bps while Hyundai's market share declined by 350 bps. The Sedan segment declined by 24% YoY while the UV1 segment grew ~19% YoY largely on account of the successful launch of Kia Sonet (Sep 2020) and second-generation Hyundai Creta. UV2 segment declined by 16.1% YoY with MG Motors and Tata Motors gaining the market share by 950 bps and 650 bps respectively. On the other hand, M&M (-780 bps) and Toyota (-500 bps) lost their market share in this segment.

यूनियन बैंक Union Bank of India
A Government of India Undertaking
Mira Road East Branch
G-5, Poonam Residency, Building 99/100, Shanti Park, Mira Road (East), Dist. Thane-401 107
Tel. No. 022-2810 0366, Email : mira.road.east@unionbankofindia.com

Firstchoice Multiventures Pvt. Ltd.	Firstchoice Multiventures Pvt. Ltd.	Firstchoice Multiventures Pvt. Ltd.
321, Gemstar Commercial Complex, Kanchpada, Malad West, Mumbai 400064	Shop No 185, 1st Floor, Chli Mall New Link Rd, Andheri West Mumbai 400053	Unit No. A/02, Ground Floor, Amrut Industrial Estate, Ascoco Paint Industrial Compound, Old Survey No. 51, New Survey No. 102, Hissa No. 13, Opposite Vasanti Petrol Pump, Near Western Express Highway No 8, Mira Road East District Thane-401 104

Sir/Madam,
SUB : Enforcement of Security Interest Action Notice - In connection with the credit facilities enjoyed by you with us Classified as NPA

We have to inform you that your account M/s Firstchoice Multiventures Pvt. Ltd. with Mira Road East Branch has been classified as NPA account w.e.f. 31/03/2021 pursuant to your default in making repayment of dues/interest. As on - 31/03/2021, a sum of **Rs. 19,30,45,874.85/- (Rupees Nineteen Crore Thirty Lakh Forty Five Thousand Eight Hundred Seventy Four and Eight Five Paise only)** is outstanding in your account as shown below :

Nature of Limit	Amount (In Rs.)	Amount O/s (In Rs.)
1. Fund Based	11,54,44,457.00	12,21,47,420.35
a. Cash Credit	10,99,00,000.00	11,76,92,292.00
b. Term Loan FITL	55,44,457.00	44,55,128.35
2. Non Fund Based	9,01,00,000.00	7,08,98,454.50
Total	20,55,44,457.00	19,30,45,874.85

In spite of our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding in your account/you have not discharged your liabilities.

We do hereby call upon you in terms of section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 to pay a sum of **Rs. 19,30,45,874.85/- (Rupees Nineteen Crore Thirty Lakh Forty Five Thousand Eight Hundred Seventy Four and Eight Five Paise only)** together with contractual rate of interest from 01/04/2021 with monthly rest as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the bank by exercising any or all of the rights given under the said Act :

DESCRIPTION OF THE SECURED ASSET :

Primary Security :
Stock & Book Debts Hypothecated to bank
Collateral Security :

Property bearing Old S. No. 361, New S. No. 91, Hissa No. 2B admeasuring area 2295 sq. mtrs. out of 3060 sq. mtrs. of village Achole Nallasopara W, Tal. Vasai, Dist. Palghar

Please note that if you fail to remit the dues within 60 days and if the Bank exercises all its rights under this Act and if the dues are not fully satisfied with the sale of the proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law/Debt Recovery Tribunal for recovery of the balance amount from you.

You are further requested to note that as per Section 13(13) of the Act, on receipt of this notice you are restrained/prevented from disposing of or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the bank. Please also note that any violation of this section entails serious consequences.

The Borrower attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Yours faithfully,
AUTHORISED OFFICER

Date : 07.04.2021

MUMBAI SLUM IMPROVEMENT BOARD
A REGIONAL UNIT OF
(MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY)
Tel. No. 022-66405432, E-mail - eevest.msib@mhada.gov.in

e-TENDER NOTICE

(for Labour Co-op. Society registered under DDR Mumbai Suburban District (West))
Digitally signed & unconditional online e-Tender in form "B-1" (Percentage Rate) are invited by the Executive Engineer (West) Division, Mumbai Slum Improvement Board, (Unit of MHADA), Room No. 537, 4th Floor, Griha Nirman Bhavan, Bandra (East), Mumbai 400 051, from the **Labour Co-op Society registered under DDR in appropriate class in Mumbai Suburban District (West) :-**

e-Tender No.	Name of Works	Estimated Cost	Security Deposit 1% of Estimated cost (50% initially & 50% through Bill)	Registrati on (Class) of L.C.S. under Deputy District Register	Tender Price for including GST in Rs.	Time limit for completion of work
1	M.P fund work for P/F Ladi & Sewerage Line & Passage at Barista Hotel, Azad Lane, Andheri (W), (27-Mumbai North West Constituency) (2nd Call)	2633929.00	27000.00	Class-A	560.00	12 Months (including monsoon)
2	P/F Chequered Tiles Near Talav, Picnic Point, Aarey Colony, Goregaon (E) (27-Mumbai North West Constituency) (2nd Call)	2402980.00	25000.00		560.00	12 Months (including monsoon)

Sr. No.	Stage Dese.	Date of time period
1	Published Date	12/05/2021
2	Documents sale start	12/05/2021 10.30 am.
3	Documents sale end	19/05/2021 5.45 pm.
4	Bid Submission start	12/05/2021 10.30 am.
5	Bid Submission end	19/05/2021 5.45 pm.
6	Technical bid opening	21/05/2021 10.30 am. onward
7	Price bid opening	24/05/2021 10.30 am. onward

- The Complete bidding process will be online (e-Tendering) in two bid system. All the notifications and detailed terms and conditions regarding this tender notice hereafter will be published on line on website <https://mahatenders.gov.in>, MHADA Website - <https://mhada.maharashtra.gov.in>
- Bidding documents can be loaded on the website <https://mahatenders.gov.in> from Date 12/05/2021 at 10.30 am to Date 19/05/2021 upto 5.45 pm.
- The payment for Tender Form Fee must be made online.
- Technical Bids will be opened on 21/05/2021 from 10.30 am onward & Price bids will be opened on 24/05/2021 from 10.30 am onward at the office of the Executive Engineer (West) / MSIB, Room No. 537, 4th Floor, MHADA, Kalanagar, Bandra (East), Mumbai-400 051 on website <http://mahatenders.gov.in>
- e-Tenderer should submit original documents (those were uploaded during bid preparation) for verification at the time of Technical Bid opening.
- e-Tenderer should submit information and scanned copies in pdf format in Technical Envelope as mentioned in Technical Offer.
- e-Tenderer should have valid class II / III Digital Signature certificate (DSC) obtained from any certifying authority.
- The Executive Engineer (West) / M.S.I. Board., MHADA, Kalanagar, Bandra (East), Mumbai-400 051, reserves the right to accept or reject any or all tenders without assigning any reason.
- e-Tenderer shall refer detailed tender notice regarding Performance Security, other documents to be submitted.
- e-Tenderer should upload GST Registration Certificate.
- Tender called is based on SSR rate year 2017-18 without GST. GST will be paid on accepted contract value.
- In case of the rates quoted below the estimated Tender cost, the L1 (1st lowest) bidder should have to submit Additional Performance Security Deposit within 8 days after date of opening tender. If he failed to submit the Additional Performance Security Deposit then L2 (2nd Lowest) bidder will be asked and if he L2 is agree to carry out the work below % than L1 quoted Rate, than his offer will be accepted. For more information please refer Detail Tender notice.
- Guidelines regarding e-tendering system and submission of bids can be downloaded from website <http://mahatenders.gov.in>. Help support : 1800-307-02232 E-Mail - eproc.support@maharashtra.gov.in.

Sd/-
Executive Engineer (W),
M.S.I.B. Board, Mumbai

Bank of Baroda
Ground Floor, Trans Avenue Building, SVP Nagar, Mhada, Andheri West, Mumbai-400053
Phone-022-2635582/84 Email:-vjlokh@bankofbaroda.com

NOTICE TO BORROWER ANNEXURE 1
(UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

To,
To,
M/s Crash Boom Bang
Dheeraj Sneh Bldng, Sh No 5/A, 30th Road,
Pali Naka, Tps III Bandra W, Mumbai 400050

Dear Sir ,

Re: Credit facilities with our HNI Lokhandwala Branch

1. We refer to letter No.Nil dated 19.10.2018 conveying sanction through sanction number BR/CMTJS/612/015-16 dated 19.10.2016 of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction, you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

Nature and type of facility	Limit (Rs.) In Lakhs	Rate of Interest (Inclusive of interest up to 31.03.2021)	Security agreement with brief description of securities (please mention the details of security agreements and details of mortgaged property including total area and boundaries)
Cash Credit 76540500000004	Rs 40.00	15.35 %	Hypothecation of all current asset of the firm with 25% margin on stocks and 40% on book Debts upto 90 Days (Loan Agreement cum hypothecation deed for priority Non priority sector advances dated 27.09.2016)
FITL Covid 76540600000284	Rs.2.78	13.35 %	Hypothecation of all current asset of the firm with 25% margin on stocks and 40% on book Debts upto 90 Days (Loan Agreement cum hypothecation deed for priority Non priority sector advances dated 27.09.2016)

2. In the letter of acknowledgment of debt dated 22.10.2018 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs. 39,79,048.12 lakhs as on 29.09.2018. The outstanding stated above include further drawings and interest upto 29.09.2018. Other charges debited to the account are Rs.NIL.

3. As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstanding for the quarter ended December 2020 and March 2021. You have also defaulted in payment of instalments of term loan/demand loans which have fallen due for payment on 31.03.2021 and thereafter.

4. Consequently upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 31.03.2021 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

5. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 44,01,394.03 (Rupees Forty Four Lakhs One Thousand Three Hundred Ninety Four and Paise three) as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

6. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.

7. We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

8. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered to you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

9. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Yours faithfully,
Sd/-
Sunil Kumar
Chief Manager
Authorised Officer

Place: Mumbai
Date:03.05.2021

ADITYA BIRLA
UltraTech

UltraTech Cement Limited
Regd. Office: 'B' Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093
Tel No. - 022-66917800/29267800, Fax No. - 022-66928109 | Website - www.ultratechcement.com | CIN: L26940MH2000PLC128420

Notice is hereby given that Share Certificate(s) bearing following distinctive numbers have been reported lost or mislaid and the Members have applied to the Company for issue of duplicate Certificate(s). Any person who has a claim in respect of the said shares should write to our Registrar, M/S. KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032 within fifteen days from the date of publication of this notice.

Names of the registered holder, Folio No, No of Shares, Certificate No. Distinctive Nos.(From-To)
A BHADRINATH KAMATH, A65217, 18, 146903, 3684937-3684938
A SUBRAMANIAN, 04187920, 20, 21404, 30780030-30780049
DOLOURA V DSOUZA, DONALD X MACHADO, D76390, 20, 152590, 37151342-37151361
SUBHASIS SHARMA, 04318277, 20, 24173, 30890651-30890670

For UltraTech Cement Limited
Sanjeeb Kumar Chatterjee
Company Secretary

Place: Mumbai
Date : 3rd May, 2021

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

Dy.Ch.E.(O&M)/342/SWD/eT-13 dt. 30.04.2021

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI
e-Tender Notice

Department	Chief Engineer (Storm Water Drains)
Sub-Department	Deputy Chief Engineer (Operation & Maintenance) Storm Water Drains
Subject	The work of replacement of non repairable/missing Mild Steel (M.S.) flaps & frames of M.S. plate type gratings at sites in city area in A to G/N wards.
Sale of tender	04.05.2021 from 11.00 Hrs. to 11.05.2021 upto 13.00 Hrs.
Bid No.	7100208526
MCGM Portal	http://portal.mcgm.gov.in
Contact Person	Shri P. K. Tayshete, DyChE(O&M)SWDi/c
Office Landline	022-24309817 022-24309472
Mobile No.	9869068796
Office email-id	eeomcity01.swd@mcgm.gov.in

PRO/202/ADV/2021-22
Sd/-
DyChE(O&M)SWDi/c
Avoid Self Medication

MARKET WATCH

Markets recover after gap-down opening; close with marginal losses

The stock markets recovered all the day's losses and ended on a flat note. Sensex closed down 0.13 percent and the Nifty ended up 0.02 percent in a highly volatile day. The markets managed to hold psychologically important 14,500 levels in Nifty 50. Metals, FMCG and a few pharma stocks showed some buying interest in the market with the metal index up by 2 percent after a stellar rally last month and FMCG index up notched up by 1 percent.

Selling was seen in Banking and Energy stocks today. Titan, IndusInd Bank, Reliance and Axis Bank were top losers on the Nifty. It continues to be a buy on dips market. 14500 & 14200 are immediate supports for Nifty in the short term, said Mohit Nigam, Head, PMS, Hem Securities.

After a gap-down opening, the index showed some pullback and continued to trade into the range for the day. Finally, the Nifty index managed to close on a flat note with a marginal gain of 0.09 percent while Bank Nifty settled in red at 32465.75 levels with a loss of 316 points.

On the sectoral front, BSE SmallCap, FMCG and metals were in action while Oil and Gas, FMCG and banking were the losers for the day. Stock specific moves have been noticed in the market like Adani Ports, Bharti Steel, Tata Steel, HUL, Maruti, etc. While on

the other hand, there was some weakness in Titan, IndusInd Bank, Axis Bank and Reliance, said Sumeet Bagadia, Executive Director, Choice Broking. Technically, the Nifty has closed near the Middle Bollinger Band and 21 days Simple Moving Averages, which could be an immediate hurdle for the index. Moreover, the index has indicated negative crossover on the daily chart, which suggests some weakness for the near term. At present, the Nifty index has a support at 14,400 levels while an upside resistance seems at 14,800 levels.

Srikant Chouhan, Executive Vice President, said, the market got the support of laggards of last few weeks, for e.g. Bharti Airtel, SBI Life, Asian Paints, and Adani Ports. To recover from the lower levels, the Bank-Nifty offered significant support to the market heavily. On Tuesday, 14,550/48,500 and 14,470/48,250 would be major supports for the market. On the higher side, 14,670/48,870 and 14,730/49,100 would be major hurdles. The ideal strategy should be to buy on dips and keep a final stop loss at 14400/4800 for trading long in the market. The Bank-Nifty has formed the bullish hammer formation and we would see the levels of 33,000 or 33,300 in the near-term. The level of 31,800 on the Bank Nifty would be a trend decider," he added.

